



Date: August 09, 2024

To,

The Manager, Department of Corporate Services (DCS-Listing) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400001 Scrip Code: 531717	The Manager, Listing Compliance National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, C-1, Block G, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051 Symbol: VIDHIING
---	--

Dear Sir/Madam,

Ref.: Company Code: BSE - 531717, NSE Symbol: VIDHIING

Sub: Copy of publication of Un-audited Financial Results for the first quarter ended June 30, 2024 in Newspapers

In terms of Regulation 47 of the SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has published the Un-audited Financial Results (Standalone and Consolidated) for the first quarter ended June 30, 2023 which have been considered, approved and taken on record by the Board of Directors, at its meeting held on Thursday, August 08, 2024 in 'Business Standard' (English) edition dated August 09, 2024 & in 'Mumbai Lakshadeep' (Marathi) edition dated August 09, 2024.

Further, in pursuance of Regulation 30 read with Schedule III (A) (12) please find enclosed the copy of Newspaper articles as published in abovementioned newspapers.

Please take the same on your record.

Thanking you,

For Vidhi Specialty Food Ingredients Limited,

Bipin Madhavji Manek
Chairman & Managing Director
(DIN: 00416441)

Place: Mumbai
Encl.: As above.

Vidhi Specialty Food Ingredients Limited.

📍 E/27/28/29, Commerce Centre, 78, Tardeo Road, Mumbai - 400034, India.

📍 59/B, M.I.D.C. Dhatav, Roha, Raigad, Maharashtra - 402116, India.

📍 68, M.I.D.C. Dhatav, Roha, Raigad, Maharashtra - 402116, India.

📍 Z/61 & Z/62, Dahej, SEZ, Vagra, Bharuch, Gujarat-392130, India.

☎ + 91 22 6140 6666

☎ + 91 22 2352 1960

🌐 www.vidhifoodcolors.com

📄 L24110MH1994PLC076156

✉ mitesh.manek@vidhifoodcolors.com

COLOURS You Can Trust For Your Food.

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, BENCH AT CHENNAI
CP (CAA)/35/(CHE)/CAA/2024
IN THE MATTER OF THE COMPANIES ACT, 2013

And
 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013
And
 In the matter of Scheme of Amalgamation of Innova Solutions Private Limited, DataInc Global Tech Solutions Private Limited, Guru Govri Krupa Technologies Private Limited, Monarch Info Tech Services Private Limited, Volt Information Sciences (India) Private Limited, Arctern Consulting Private Limited and ASAP Talent Management Solutions Private Limited with ACS Global Tech Solutions Private Limited and their respective Shareholders and Creditors
Arctern Consulting Private Limited,
A company incorporated under the Companies Act, 1956 having its registered office at Purva Primsu, 12th Floor, No. 236, Okhiammettai, Old Mahabalipuram Road, Kanchiapuram – 600097, Tamil Nadu, India Represented by its Authorised Representative (Sunita Thakur) ...Petitioner/Transferor Company No. 6

NOTICE

Notice is hereby given that by an order dated 11th day of July 2024, the Chennai Bench of the National Company Law Tribunal has fixed the date of hearing of the Company Petition filed by the Petitioner Company (Arctern Consulting Private Limited) under Section 230 to 232 of the Companies Act, 2013 for the sanction of Scheme of Amalgamation of Innova Solutions Private Limited, DataInc Global Tech Solutions Private Limited, Guru Govri Krupa Technologies Private Limited, Monarch Info Tech Services Private Limited, Volt Information Sciences (India) Private Limited, Arctern Consulting Private Limited and ASAP Talent Management Solutions Private Limited with ACS Global Tech Solutions Private Limited and their respective Shareholders and Creditors, on the 04th day of September 2024. Any person desirous of supporting or opposing the said Petition should send to the Petitioner's Counsel, notice of his intention, signed by him or his Advocate, with his name and address, so as to reach the Petitioner's Counsel not later than two days before the date fixed for hearing of the Petition. Where he seeks to oppose the Petition, the grounds of opposition or a copy of his affidavit shall be furnished with such notice. A copy of the Petition will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the prescribed charges for the same.

Dated this 7th day of August, 2024

CIBI VISHNU | P. GIRIDHARAN | PAWAN JHABAKH
 Counsel for the Petitioner
 No. 48, Vanguard House, 3rd Floor, Second Line Beach Road, Parrys, Chennai - 600001

FORM NO. CAA 2
IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
C.A.(CAA)/118/MB/2024
 In the matter of the Companies Act, 2013;
 AND
 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder;
 AND
 In the matter of Scheme of Arrangement amongst Strides Pharma Science Limited ("Strides" or "Transferor Company 1" or "Demerged Company 1") and Seniorscience Specialities Private Limited ("Seniorscience" or "Transferor Company 2" or "Demerged Company 2") and Onesource Specialty Pharma Limited (Formerly known as "Stelis Biopharma Limited") ("Onesource" or "Transferee Company" or "Resulting Company") and their respective Shareholders.

ONESOURCE SPECIALTY PHARMA LIMITED
 a Public Limited Company incorporated, under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India
 CIN: U71410KAZ0207PLC043095
 Third Applicant Company/Transferee Company/Resulting Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS AND SECURED CREDITORS OF ONESOURCE SPECIALTY PHARMA LIMITED

Notice is hereby given that in accordance with the order dated 26th July 2024 (the "Order"), passed by the Honble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal"), the Tribunal has directed for convening a meeting of the equity shareholders and secured creditors of Third Applicant Company, within 60 days from the date of the Order for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed Scheme of Arrangement amongst Strides Pharma Science Limited ("Strides" or "Transferor Company 1" or "Demerged Company 1") and Seniorscience Specialities Private Limited ("Seniorscience" or "Transferor Company 2" or "Demerged Company 2") and Onesource Specialty Pharma Limited (Formerly known as "Stelis Biopharma Limited") ("Onesource" or "Transferee Company" or "Resulting Company" or "Company") and their respective Shareholders ("Scheme" under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act").

In pursuance of the Order and as directed therein, and in compliance with the applicable provisions of the Act, further notice is hereby given that the Meeting of the equity shareholders and secured creditors of the Company will be held through video conferencing ("VC") other audio-visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Act read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notices, at the date and time stated below:

Class of meeting	Date of meeting	Time of meeting
Equity Shareholders	September 10, 2024	9:30 A.M.
Secured Creditors	September 10, 2024	11:30 A.M.

In pursuance of the Order and as directed therein, the Notice of the aforesaid Meetings along with the accompanying documents, have been sent through electronic mode to those equity shareholders and secured creditors whose email IDs are registered with the Company and/or Share Transfer Agent ("RTA") or Depositories or by way of Registered Post or Speed Post or Courier to other equity shareholders / secured creditors who have not registered their e-mail addresses.

Aforesaid particulars are being sent to all the Equity Shareholders and Secured Creditors, whose names appear in the register / list of beneficial owners as at Wednesday, July 31, 2024; Copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA Rules") and accompanying documents can be accessed/ downloaded from the website of the Company at www.stelis.com; the website of the National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Company to provide the e-voting and other facilities for convening of the Meeting. If so desired, person may obtain a physical copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the CAA Rules, etc., free of charge from the registered offices of the Company, or written request in this regard, may be addressed to the Company Secretary at cs@onesourcecdmo.com of the Company, or can be obtained from the office of its Advocate viz. Mr. Hemant Sethi, 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai – 400 023.

The Tribunal has appointed Mr. V Nallasenapathy, Ex NCLT Member, Mumbai as Chairman and Mr. Nrupang Dholekia as the scrutinizer of the meetings of the Equity Shareholders and Secured Creditors of the Company to be held as aforesaid or any adjournments thereof.

The secured creditors of the Company shall have the facility and option of voting on the resolution for approval of the Scheme by casting their votes through e-voting system available at the Meeting to be held virtually ("e-voting at the Meeting"). Since the Meetings are being held through VC/OAVM, physical attendance of the secured creditors has been dispensed with. Accordingly, the facilities of appointment of proxies by the secured creditors will not be available for the Meetings.

The equity shareholders of the Company shall have the facility and option of voting on the resolution for approval of the Scheme by casting their votes (a) through e-voting system available at the Meeting to be held virtually ("e-voting at the Meeting"); or (b) by remote electronic voting ("remote e-voting") to cast their respective votes prior to the date of the Meetings. Since the Meetings are being held through VC/OAVM, physical attendance of the equity shareholders has been dispensed with. Accordingly, the facilities of appointment of proxies by the equity shareholders will not be available for the Meetings. A equity shareholder may participate in the Meetings even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meetings.

The schedule for the remote e-voting of the Equity Shareholders Meeting is as under:

Remote e-voting start date and time	Thursday, September 5, 2024 at 09:00 AM IST
Remote e-voting end date and time	Monday, September 9, 2024 at 5:00 PM IST

A equity shareholder / secured creditor whose name appears in the Register of Beneficial Owners maintained by the RTA/Depositories or the List of Secured Creditors maintained by the Company, as the case may be, as on the Cut-Off Date i.e., Tuesday, 3rd September, 2024, ("Cut-Off Date") shall be entitled to exercise his/her/its voting rights on the Resolutions proposed in the Notice and attend the Meetings.

The instructions as provided by NSDL regarding the process and manner of e-voting and remote e-voting have been sent along with Notices. In case of any difficulty in e-voting or attending the Meeting through VC/OAVM, etc., please contact 022-48867000 or write an e-mail at evoting@nsdl.com.

The Scheme of Arrangement, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Place - Mumbai
 Date - 9th August 2024

Mr. V Nallasenapathy
 Chairperson appointed for the meeting of the Equity Shareholders and Secured Creditors of the Third Applicant Company

ADITYA BIRLA CENTURY ENKA LIMITED
 CIN: L24304PN1965PLC139075

Regd. Office: Plot No.72 & 72A, MIDC, Bhosari, Pune - 411026.
 Tel. No.: 020-66127304

Website: www.centuryenka.com • Email: cel.investor@adityabirla.com

NOTICE TO SHAREHOLDERS FOR 58TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Fifty-Eighth (58th) Annual General Meeting ("AGM") or ("Meeting") of the Shareholders of Century Enka Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 30th August, 2024 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") permitting convening of AGM through VC/OAVM without physical presence at a common venue.

In compliance of the same, the Notice of the 58th AGM and the 58th Annual Report (3rd Integrated Report) for the financial year ended 31st March 2024 have been dispatched through electronic mode only, to those shareholders whose email IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. and Depositories and the same has been completed on 8th August, 2024. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been dispensed with pursuant to relevant MCA Circulars and the SEBI Circulars. The Notice of 58th Annual General Meeting and Annual Report are available on the websites of the Company at <https://www.centuryenka.com>, National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

E-Voting Information:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing to its shareholders the facility of remote e-voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses set out in the Notice of the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The shareholders are hereby informed that:

a) The ordinary and special businesses as set out in the Notice of the AGM may be transacted by electronic voting.
 b) The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote E-voting	Tuesday, 27 th August 2024 at 9:00 A.M. (IST)
End of remote E-voting	Thursday, 29 th August 2024 at 5:00 P.M. (IST)

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

c) The Shareholders, whose names appear in the Register of Shareholders / Beneficial Owners as on the cut-off date i.e., Friday, 23rd August 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the facility of e-voting during the AGM.

d) The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on cut-off date.

e) Any person who becomes member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds the shares as of the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at evoting.nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for remote e-voting then can use the existing User ID and password for casting the votes.

f) Shareholders who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again.

g) Shareholders who have not registered their e-mail addresses are requested to register the same with their Depository Participant ("DP"), if shares are held in demat form and with Link Intime India Private Limited if shares are held in physical form.

h) The detailed instructions for remote e-Voting, e-voting on the day of the AGM and joining the AGM have been provided in the Notice of the AGM.

Update of Bank Account Details and KYC :

SEBI vide its circulars has mandated payment of corporate benefits such as dividend, interest etc. only through electronic mode w.e.f. April 01, 2024 to those members who have their KYC details updated in their folios. Accordingly, members are requested to verify / update their KYC details with the Depository Participants (for members holding shares in demat form) / holding shares in physical form may visit the link https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html to update bank details and requested to fill all details & to upload self-attested copy of documents as prescribed on the website. Investor can also upload self-attested KYC documents (PAN and Aadhaar) with e-sign along with Form ISR-1 on the website <https://www.linkintime.co.in-Investor Services->KYC Compliance>. Form ISR-1 can be downloaded from the above website. If your mail is registered, send the scanned copies of your KYC documents with e-sign at RTA's dedicated email id: kyc@linkintime.co.in by mentioning subject line as "KYC Updation – (Company Name) - Folio No. _____"

In case of any queries, the shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 and 022-2499 7000 or send an email to Ms. Rimpa Bagh - Assistant Manager NSDL at evoting@nsdl.com or contact to the Company on Tel. No. 020-66127304 or email-id: cel.investor@adityabirla.com.

The Register of Shareholders and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 21st August 2024 to Thursday, 22nd August 2024 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2023-24.

By Order of the Board
For CENTURY ENKA LIMITED
Rahul Dubey
 Company Secretary
 Membership No. FCS 8145

Place: Pune
 Date: 08.08.2024

SUNDARAM MUTUAL
 Sundaram Finance Group

Notice-Cum-Addendum to the Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of Schemes of Sundaram Mutual Fund ('Fund')

Closing of Branch Office:

Investors / Unit holders are advised to take a note of the closure of the branch of Sundaram Asset Management Company Limited as stated below, which is also an official point of acceptance of transactions for the Schemes of Sundaram Mutual Fund:

Branch Name	Address of Branch	Effective Date
Kolkata Service Branch	Sundaram Asset Management Company Limited P-38 Princep Street, Ground Floor, Off Bentinck Street, (Opp Orient Cinema), Kolkata-700072.	14-August-2024

All other terms and conditions of the Scheme Information Document(s) / Key Information Memorandum(s) / Statement of Additional Information will remain unchanged.

This addendum forms an integral part of the Scheme Information Document (SID) / Key Information Memorandum (KIM) / Statement of Additional Information (SAI) of the schemes of Sundaram Mutual Fund as amended from time to time.

For Sundaram Asset Management Company Ltd
R Ajith Kumar
 Company Secretary & Compliance Officer

Place: Chennai
 Date: August 09, 2024

For more information please contact:
Sundaram Asset Management Company Ltd
 (Investment Manager to Sundaram Mutual Fund)
 CIN: U93090TN1996PLC034615

Corporate Office: 1st & 2nd Floor, Sundaram Towers, 46, Whites Road, Royapettah, Chennai-14.
 Contact No. (India) 1860 425 7237, (NRI) +91 40 2345 2215
 Fax: +91 44 2841 8108. www.sundarammutual.com
 No. 21, Patullos Road, Chennai 600 002.

Regd. Office:

Mutual Fund Investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

FORM NO. CAA 2
IN THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH
C.A.(CAA)/118/MB/2024
 In the matter of the Companies Act, 2013;
 AND
 In the matter of Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and rules framed thereunder;
 AND
 In the matter of Scheme of Arrangement amongst Strides Pharma Science Limited ("Strides" or "Transferor Company 1" or "Demerged Company 1") and Seniorscience Specialities Private Limited ("Seniorscience" or "Transferor Company 2" or "Demerged Company 2") and Onesource Specialty Pharma Limited (Formerly known as "Stelis Biopharma Limited") ("Onesource" or "Transferee Company" or "Resulting Company") and their respective Shareholders.

ONESOURCE SPECIALTY PHARMA LIMITED
 a Public Limited Company incorporated, under the provisions of Companies Act, 1956, having its registered office at 201, Devavrata, Sector 17, Vashi, Navi Mumbai - 400 703, Maharashtra, India
 CIN: U71410KAZ0207PLC043095
 Third Applicant Company/Transferee Company/Resulting Company

NOTICE AND ADVERTISEMENT OF NOTICE OF THE MEETING OF THE EQUITY SHAREHOLDERS AND SECURED CREDITORS OF ONESOURCE SPECIALTY PHARMA LIMITED

Notice is hereby given that in accordance with the order dated 26th July 2024 (the "Order"), passed by the Honble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Tribunal"), the Tribunal has directed for convening a meeting of the equity shareholders and secured creditors of Third Applicant Company, within 60 days from the date of the Order for the purpose of considering, and if thought fit, approving with or without modification(s), the proposed Scheme of Arrangement amongst Strides Pharma Science Limited ("Strides" or "Transferor Company 1" or "Demerged Company 1") and Seniorscience Specialities Private Limited ("Seniorscience" or "Transferor Company 2" or "Demerged Company 2") and Onesource Specialty Pharma Limited (Formerly known as "Stelis Biopharma Limited") ("Onesource" or "Transferee Company" or "Resulting Company" or "Company") and their respective Shareholders ("Scheme" under Sections 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 ("Act").

In pursuance of the Order and as directed therein, and in compliance with the applicable provisions of the Act, further notice is hereby given that the Meeting of the equity shareholders and secured creditors of the Company will be held through video conferencing ("VC") other audio-visual means ("OAVM"), in compliance with the applicable provisions of the Act read with the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, to transact the business as set out in the Notices, at the date and time stated below:

Class of meeting	Date of meeting	Time of meeting
Equity Shareholders	September 10, 2024	9:30 A.M.
Secured Creditors	September 10, 2024	11:30 A.M.

In pursuance of the Order and as directed therein, the Notice of the aforesaid Meetings along with the accompanying documents, have been sent through electronic mode to those equity shareholders and secured creditors whose email IDs are registered with the Company and/or Share Transfer Agent ("RTA") or Depositories or by way of Registered Post or Speed Post or Courier to other equity shareholders / secured creditors who have not registered their e-mail addresses.

Aforesaid particulars are being sent to all the Equity Shareholders and Secured Creditors, whose names appear in the register / list of beneficial owners as at Wednesday, July 31, 2024; Copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 ("CAA Rules") and accompanying documents can be accessed/ downloaded from the website of the Company at www.stelis.com; the website of the National Securities Depository Limited ("NSDL") www.evoting.nsdl.com, being the agency appointed by the Company to provide the e-voting and other facilities for convening of the Meeting. If so desired, person may obtain a physical copy of the Scheme, statements under Sections 230 and 232 read with Section 102 and other applicable provisions of the Act read with Rule 6 of the CAA Rules, etc., free of charge from the registered offices of the Company, or written request in this regard, may be addressed to the Company Secretary at cs@onesourcecdmo.com of the Company, or can be obtained from the office of its Advocate viz. Mr. Hemant Sethi, 309, New Bake House, Maharashtra Chamber of Commerce Lane, Kala Ghoda, Fort, Mumbai – 400 023.

The Tribunal has appointed Mr. V Nallasenapathy, Ex NCLT Member, Mumbai as Chairman and Mr. Nrupang Dholekia as the scrutinizer of the meetings of the Equity Shareholders and Secured Creditors of the Company to be held as aforesaid or any adjournments thereof.

The secured creditors of the Company shall have the facility and option of voting on the resolution for approval of the Scheme by casting their votes through e-voting system available at the Meeting to be held virtually ("e-voting at the Meeting"). Since the Meetings are being held through VC/OAVM, physical attendance of the secured creditors has been dispensed with. Accordingly, the facilities of appointment of proxies by the secured creditors will not be available for the Meetings.

The equity shareholders of the Company shall have the facility and option of voting on the resolution for approval of the Scheme by casting their votes (a) through e-voting system available at the Meeting to be held virtually ("e-voting at the Meeting"); or (b) by remote electronic voting ("remote e-voting") to cast their respective votes prior to the date of the Meetings. Since the Meetings are being held through VC/OAVM, physical attendance of the equity shareholders has been dispensed with. Accordingly, the facilities of appointment of proxies by the equity shareholders will not be available for the Meetings. A equity shareholder may participate in the Meetings even after exercising his right to vote through remote e-voting but shall not be allowed to vote again at the Meetings.

The schedule for the remote e-voting of the Equity Shareholders Meeting is as under:

Remote e-voting start date and time	Thursday, September 5, 2024 at 09:00 AM IST
Remote e-voting end date and time	Monday, September 9, 2024 at 5:00 PM IST

A equity shareholder / secured creditor whose name appears in the Register of Beneficial Owners maintained by the RTA/Depositories or the List of Secured Creditors maintained by the Company, as the case may be, as on the Cut-Off Date i.e., Tuesday, 3rd September, 2024, ("Cut-Off Date") shall be entitled to exercise his/her/its voting rights on the Resolutions proposed in the Notice and attend the Meetings.

The instructions as provided by NSDL regarding the process and manner of e-voting and remote e-voting have been sent along with Notices. In case of any difficulty in e-voting or attending the Meeting through VC/OAVM, etc., please contact 022-48867000 or write an e-mail at evoting@nsdl.com.

The Scheme of Arrangement, if approved by the meeting, will be subject to the subsequent approval of the Tribunal.

Place - Mumbai
 Date - 9th August 2024

Mr. V Nallasenapathy
 Chairperson appointed for the meeting of the Equity Shareholders and Secured Creditors of the Third Applicant Company

ADITYA BIRLA CENTURY ENKA LIMITED
 CIN: L24304PN1965PLC139075

Regd. Office: Plot No.72 & 72A, MIDC, Bhosari, Pune - 411026.
 Tel. No.: 020-66127304

Website: www.centuryenka.com • Email: cel.investor@adityabirla.com

NOTICE TO SHAREHOLDERS FOR 58TH ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING & BOOK CLOSURE

Annual General Meeting:

NOTICE is hereby given that the Fifty-Eighth (58th) Annual General Meeting ("AGM") or ("Meeting") of the Shareholders of Century Enka Limited ("the Company") is scheduled to be held on Friday, 30th August, 2024 at 02:30 P.M. (IST) through Video Conferencing ("VC") facility / Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the businesses set out in the Notice of the AGM in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with relevant circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and the Securities and Exchange Board of India ("SEBI") permitting convening of AGM through VC/OAVM without physical presence at a common venue.

In compliance of the same, the Notice of the 58th AGM and the 58th Annual Report (3rd Integrated Report) for the financial year ended 31st March 2024 have been dispatched through electronic mode only, to those shareholders whose email IDs are registered with the Company/Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt. Ltd. and Depositories and the same has been completed on 8th August, 2024. The requirement of sending physical copies of the Notice of the AGM and Annual Report have been dispensed with pursuant to relevant MCA Circulars and the SEBI Circulars. The Notice of 58th Annual General Meeting and Annual Report are available on the websites of the Company at <https://www.centuryenka.com>, National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and stock exchanges at www.nseindia.com and www.bseindia.com.

E-Voting Information:

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 44 of the Listing Regulations, the Company is providing to its shareholders the facility of remote e-voting before the AGM and e-voting during the AGM in respect of the businesses set out in the Notice of the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The shareholders are hereby informed that:

a) The ordinary and special businesses as set out in the Notice of the AGM may be transacted by electronic voting.
 b) The remote e-voting facility would be available during the following period:

Commencement of remote E-voting	Tuesday, 27 th August 2024 at 9:00 A.M. (IST)
End of remote E-voting	Thursday, 29 th August 2024 at 5:00 P.M. (IST)

The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Shareholders will not be allowed to vote electronically beyond the said date and time.

c) The Shareholders, whose names appear in the Register of Shareholders / Beneficial Owners as on the cut-off date i.e., Friday, 23rd August 2024 only shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as the facility of e-voting during the AGM.

d) The voting rights of the Shareholders shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on cut-off date.

e) Any person who becomes member of the Company after the dispatch of the Notice electronically, and holds the shares as of the cut-off date, may obtain the User ID and password by sending a request at evoting.nsdl.co.in. However, if a member is already registered with NSDL for remote e-voting then can use the existing User ID and password for casting the votes.

f) Shareholders who have cast their vote on resolution(s) by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again.

g) Shareholders who have not registered their e-mail addresses are requested to register the same with their Depository Participant ("DP"), if shares are held in demat form and with Link Intime India Private Limited if shares are held in physical form.

h) The detailed instructions for remote e-Voting, e-voting on the day of the AGM and joining the AGM have been provided in the Notice of the AGM.

Update of Bank Account Details and KYC :

SEBI vide its circulars has mandated payment of corporate benefits such as dividend, interest etc. only through electronic mode w.e.f. April 01, 2024 to those members who have their KYC details updated in their folios. Accordingly, members are requested to verify / update their KYC details with the Depository Participants (for members holding shares in demat form) / holding shares in physical form may visit the link https://liiplweb.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html to update bank details and requested to fill all details & to upload self-attested copy of documents as prescribed on the website. Investor can also upload self-attested KYC documents (PAN and Aadhaar) with e-sign along with Form ISR-1 on the website <https://www.linkintime.co.in-Investor Services->KYC Compliance>. Form ISR-1 can be downloaded from the above website. If your mail is registered, send the scanned copies of your KYC documents with e-sign at RTA's dedicated email id: kyc@linkintime.co.in by mentioning subject line as "KYC Updation – (Company Name) - Folio No. _____"

In case of any queries, the shareholders may refer the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on 022-4886 7000 and 022-2499 7000 or send an email to Ms. Rimpa Bagh - Assistant Manager NSDL at evoting@nsdl.com or contact to the Company on Tel. No. 020-66127304 or email-id: cel.investor@adityabirla.com.

The Register of Shareholders and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, 21st August 2024 to Thursday, 22nd August 2024 (both days inclusive) for the purpose of payment of dividend for the financial year 2023-24.

By Order of the Board
For CENTURY ENKA LIMITED
Rahul Dubey
 Company Secretary
 Membership No. FCS 8145

Place: Pune
 Date: 08.08.2024

VIDHI SPECIALTY FOOD INGREDIENTS LIMITED
 [CIN: L24110MH1994PLC076156]
 Registered Office: E/27, Commerce Center 78, Tardeo Road, Mumbai-400034
 Phone No.: 022-6140 6666; Fax No.: 022-23521980
 Email: mitesh.manek@vidhifoodcolors.com Website: <https://vidhifoodcolors.com/>

Extract of Un-audited Financial Results for the first Quarter ended June 30, 2024 (Rupees in Lakhs)

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended June 30, 2024 (Un-Audited)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	Quarter Ended June 30, 2023 (Un-Audited)	Financial Year ended March 31, 2024 (Audited)	Quarter Ended June 30, 2024 (Un-Audited)	Quarter Ended March 31, 2024 (Audited)	Quarter Ended June 30, 2023 (Un-Audited)	Financial Year ended March 31, 2024 (Audited)
Total Income from operations	8,311.92	8,092.42	8,028.40	30,461.08	8,311.92	8,092.42	8,028.40	30,461.08
Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,186.81	1,407.95	1,154.84	4,897.57	1,185.87	1,394.29	1,153.90	4,880.26
Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,186.81	1,407.95	1,154.84	4,897.57	1,185.87	1,394.29	1,153.90	4,880.26
Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	845.61	1,061.65	837.58	3,662.11	844.67	1,047.99	836.64	3,644.80
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	845.88	1,058.20	838.65	3,666.23	844.94	1,044.54	837.71	3,648.92
Equity share capital (Face Value of Equity Share Rs. 1/- Per Share)	499.45	499.45	499.45	499.45	499.45	499.45	499.45	499.45
Other Equity	-	-	-	27606.26	-	-	-	27522.38
Earnings Per Share (of Rs.1/- each) (for continuing operations)	1.69	2.12	1.68	7.34	1.69	2.09	1.68	7.31
Diluted:	1.69	2.12	1.68	7.34	1.69	2.09	1.68	7.31

Note :

- The results for the quarter ended June 30, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in its meeting held on August 08, 2024. The Statutory Auditors of the Company has carried out a Limited Review of the aforesaid results in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements), 2015.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The Company operates in single business segment namely manufacturing and trading of food colors and chemicals. Hence, no separate disclosure as per "Ind AS-108" is required for the Operating segment.
- The Board of Directors at its meeting held on August 08, 2024 has declared First Interim Dividend of Rs. 1/- per equity share of Re.1/- each fully paid up, (i.e. 100%), for the Financial Year 2024-25 aggregating to Rs. 499.45 Lakhs.
- The figures for the quarter ended March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year ended on March 31, 2024 (Ind AS) and the published year to date Ind AS figures upto the third quarter ended on December 31, 2023, which were subjected to a limited review.
- Previous period's figures have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with the current period / year.

For Vidhi Specialty Food Ingredients Limited
Sd/-
Bipin M. Manek
 Chairman & Managing Director
 DIN: 00416441

Place : Mumbai
Date : August 08, 2024

BASF India Limited

Regd.

महाराष्ट्र टपाल परिमंडळ सांभाळणार स्वातंत्र्यदिनी रक्षापतींच्या निमंत्रितासाठीी जबाबदारी

मुंबई, दि. ८ : यंदाच्या स्वातंत्र्यदिनी भारताच्या राष्ट्रपतीकडून निमंत्रितासाठी आयोजित होणाऱ्या विशेष स्वागत समारंभासाठी मान्यवराना निमंत्रण देण्याचा बंधुमान महाराष्ट्र टपाल परिमंडळाला मिळाला आहे. राष्ट्रपती भवनात १९ ऑगस्ट रोजी हा महत्त्वाचा समारंभ होणार आहे. या निमंत्रणाचे विशेष महत्त्व विचारात घेऊन, महाराष्ट्र टपाल परिमंडळ या निमंत्रणाचे चिठ्ठण अचूकतेने आणि काळजीपूर्वक सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे. हे प्रतिष्ठेचे काम हाताळण्यासाठी विशेषत्वाने सज्ज करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रत्येक निमंत्रण अपेक्षित व्यवस्थित तसेच वेळेत पोहोचेल, याची हमी देण्यासाठी अधिक काटेकोर शिफार्या अंमलबजावणी केली आहे. पहिल्यांदाच ही निमंत्रणे आपापल्या क्षेत्रात असामान्य योगदान देणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांसह, विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम गिरी करणाऱ्यांना पाठवली जाणार आहेत; यामध्ये डॉक्टर, आयुष्य व्यावसायिक, शेती तज्ज्ञ, शिक्षक, उर्जा संवर्धनासाठी काम करणारे आणि पीएम आवास योजना, स्वनिधी योजना, पीएम विश्वकर्मा योजना आणि पीएम उज्वला योजना यांसारख्या विविध सरकारी योजनांच्या लाभाभ्यांसाठी समावेश आहे. या सर्वानेच असणं सामर्थ्य आणि सेवा यांचे दर्शन घडवले आहे; या कार्यक्रमात त्यांचा समावेश करून त्यांच्या प्रयत्नांविषयी देशाची कृतज्ञता आणि मान्यता अधोरेखित होत आहे. महाराष्ट्र टपाल परिमंडळाला ही सन्माननीय जबाबदारी पार पाडताना अतिशय अभिमान वाटत आहे. प्रत्येक निमंत्रणाची हाताळणी अतिशय आदर्शपूर्ण व कारणाधिक व प्रामाणिकी हमी परिमंडळ देत आहे.

PUBLIC NOTICE

Shrimati Asha Ashok Patil a Member of the Metropolis Co-operative Housing Society Ltd. having address at Om Hospital near Shani Mandir Vashi Thane 401201 and holding flat/tenement No C1501 in the building of the society, died on 09/04/2023 without having any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objection or objectors to the deceased of the said shares and interest of the transfer member in the capital/property of the society within a period of 7 (seven) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claimants/objectors, if any, reached by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society with the secretary of the society between 10.30 A.M. to 05.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

Place: Mumbai (Andheri)
Date: 07/08/2024

For and on behalf of
The Metropolis Co-op. Housing Society Ltd.
JP Road opposite four bungalows
Gurudwara Near DN Nagar Metro Station
Andheri West

नमुना क्र. आयएनसी-२६

कंपनी (स्थान) अधिनियम, २०१४ चे नियम ३० नुसार) केंद्र शासन, क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष

कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थान) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे नियम (५) चे खंड (अ) प्रकणान आणित

सोलनापट फिल्ट्रेशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (सीआयएन-एच२२१२३४५२०२२०१८२०१३०१५५) यांचे मॉलिक्यूलर कार्यालय: रु. हासन, रा/३/२/४ भा. मजला, जुहू तारा रोड, जेडब्ल्यू मरीटच्या पुढे, जुहू, मुंबई, महाराष्ट्र-४०००१९.

...अर्जदार कंपनी/याचिकाकर्ता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २४ जुलै, २०२४ रोजी झालेल्या विशेष सर्वसामान्य सभेत मंडू विशेष दायजाधार कंपनीचे मॉलिक्यूलर कार्यालय महाराष्ट्र रायब्रान्द टायम्सन्सच्या मालकीतल्या कार्यालयात कंपनीचे मेमोरंडम ऑफ असोसिएशनचे बदलण्याच्या निमित्तीसाठी कंपनीकडून केंद्र शासन (क्षेत्रिय संचालक) यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत सोलनापट फिल्ट्रेशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (कंपनी) ने अर्ज करण्याचे सोपविले आहे.

कोणत्या व्यक्तीच्या हितस कंत्राटचे मॉलिक्यूलर कार्यालयाच्या निमित्ताने बदलावणे काही भाषा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हितसचे स्वतःच व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिसादाद्वारे त्यांचे आक्षेप दिले. संपन्नते किंवा गुणवत्तेवर हक्क नमुना भरून एमसीए-२१ पॉर्टल (www.mca.gov.in) वर भरून सूचना प्रकाशन ताखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक, पश्चिम क्षेत्र, एम्हरेस्ट, प्लान मजला, १००, भवन इन्ड्रडव्ह, मुंबई-४०००१९, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवावी तसेच एक पत्र अर्जदार कंपनीला खाली नमूद त्यांच्या मॉलिक्यूलर कार्यालय पाठवावे.

रु. हासन, रा/३/२/४ भा. मजला, जुहू तारा रोड, जेडब्ल्यू मरीटच्या पुढे, जुहू, मुंबई, महाराष्ट्र-४०००१९.

चा बतले व कर्ता सोलनापट फिल्ट्रेशन सोल्युशन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड सही/- मोलनापटकर्ता मोग (संचालक) दिनांक: ०९.०८.२०२४ ठिकाण: मुंबई डीआयएन:१०४९२०२३९

युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पुर्य गणना)

विरार पश्चिम, जिल्हा पालखर-४०१३०३. युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पुर्य गणना) विरार पश्चिम, जिल्हा पालखर-४०१३०३. युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पुर्य गणना) विरार पश्चिम, जिल्हा पालखर-४०१३०३. युनियन बँक ऑफ इंडिया (विरार पुर्य गणना) विरार पश्चिम, जिल्हा पालखर-४०१३०३.

ताबा सूचना

(हस्ता (१)) (स्थानर मालमतेचे वर्णन)

ग्याअर्ही; खालील स्वाक्षरीकर्ता हे सिम्बुटीटाव्हेसन अँड रिस्कन्डनरन ऑफ फिनान्शियल असेट्स् अँड एफकोसिमेन्ट ऑफ सिम्बुटीटी इंडस्ट्री (सेकंड) अँट २००२ (कायदा क्र.५४/२००२) अंतर्गत युनियन बँक ऑफ इंडिया, विरार पश्चिम लॉखेचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिम्बुटीटी इंडस्ट्री (एफकोसिमेन्ट) कलम, २००२ च्या नियम ३ सहाय्यांचा कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाऱ्यांतर्गत त्यांनी दिनांक ०९.१२.२०२३ रोजी विरारि केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार श्री. ज्ञानराज गुणगुणी पंडित (कर्जदार) व श्रीमती शुभांगी मारार पंडित (सह-कर्जदार) याना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत येत राख्म रु.६,१५,५२३.०२ (एवये सहा लाख पंधरा हजार पाचशे तेव्हा आणित येत दोन फक्त) तसेच पुढील स्वाज जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यानी वर नमूद केलेली रकम भरण्यास अस्वय उत्तरे असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमूद केलेल्या मालमतेचा ताबा कायद्याच्या कलम १३(१२) सहाय्यांचा सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये ०७ ऑगस्ट, २०२४ रोजी घेतलेला आहे.

विशेषत: कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमतेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमतेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी युनियन बँक ऑफ इंडिया यांच्याकडे देव धकबाकी रकम रु.६,१५,५२३.०२ (एवये सहा लाख पंधरा हजार पाचशे तेव्हा आणित येत दोन फक्त) त्यावरील स्वाज जमा करावे.

कर्जदार तसेच जागिनदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतुदीनुसार प्रतिभूत मालमता सोडवण्यासाठी वेळ उल्लभ आहे.

स्थानर मालमतेचे वर्णन

पलट्टे क्र.४१६, ४था मजला, जितिनदानी अपार्टमेंट, इमारत क्र.नारंगी रोड, जी.एम. चारल्या मार्गे, गाव नारंगी, विरार (पुर्व), तालुका वसई, जिल्हा ठाणे येथील मालमतेचे सर्व वाग व खंड.

प्राधिकृत अधिकारी

युनियन बँक ऑफ इंडिया
दिनांक: ०९.०८.२०२४
ठिकाण: विरार पुर्य

BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICE LIMITED

CIN: L51900MH1985PLC036156

Registered Office : Industry House, 159, Churchgate Reclamation, Mumbai - 400020. Tel:-022 22028340, E-mail:info@bircafinancial.net

STANDALONE STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2024 (₹ in Lakhs)

Sl. No.	PARTICULARS	Quarter ended on				Year ended on
		30.06.2024 (Unaudited)	31.03.2024 (Refer to Note 7)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	
1 Revenue from Operations						
(a)	Other Operating Income	-	9.00	4.00	9.00	
(b)	Other Income	-	(1.67)	-	56.63	
	Total Income (a+b)	-	7.33	4.00	65.63	
2 Expenditure						
(a)	Employee's benefits expenses	-	-	-	-	
(b)	Finance Costs	-	-	-	-	
(c)	Depreciation, Amortization & Depletion Expenses	-	0.27	-	1.06	
(d)	Other Expenses	3.43	1.02	4.95	65.75	
	Total Expenditure (a to d)	3.43	1.29	4.95	66.81	
3 Profit / (Loss) before exceptional items and tax(1-2)						
		(3.43)	6.05	(0.95)	(1.18)	
4 Exceptional Items						
		-	-	-	-	
5 Profit / (Loss) after exceptional items and tax (3-4)						
		(3.43)	6.05	(0.95)	(1.18)	
6 Tax Expense:						
(a)	Current Tax	-	0.97	-	0.97	
(b)	Deferred Tax	-	-	-	-	
(c)	Earlier year Tax Adjustments	-	1.25	-	1.25	
	Total Tax Expense	-	2.22	-	2.22	
7 Profit / (Loss) for the period (5-6)						
		(3.43)	7.02	(0.95)	(2.15)	
8 Profit / (Loss) from discontinued operations						
		-	-	-	-	
9 Tax expenses of discontinued operations						
		-	-	-	-	
10 Net profit / (Loss) from discontinued operation after tax (8-9)						
		-	-	-	-	
11 Profit / (Loss) for the period (7+10)						
		(3.43)	7.02	(0.95)	(2.15)	
12 Other Comprehensive Income						
(a)	(i) Items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified to profit or loss	-	-	-	-	
(b)	(i) Items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	
	(ii) Income tax relating to items that will be reclassified to profit or loss	-	-	-	-	
	Total other comprehensive income net of taxes	-	-	-	-	
13 Total Comprehensive Income for the period/year (7+12) Comprising Profit/(Loss)and Other comprehensive Income for the period						
		(3.43)	7.02	(0.95)	(2.15)	
14 Paid up Equity Share Capital and Res. (₹ in Cro.)						
	face value Rs.10 each, fully paid)	938.31	938.31	938.31	938.31	
15 Other Equity						
(1)	Basic	(0.01)	0.01	(0.00)	(0.00)	
(2)	Diluted	(0.01)	0.01	(0.00)	(0.00)	
See accompanying note to the financial results:						

Notes:

- The Statement of financial result has been prepared in accordance with the Indian Accounting Standards (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013, read with the relevant rules issued thereunder and the recognised accounting practices and policies to the extent applicable.
- The above statement of financial results has been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 8th August, 2024.
- The company operates mainly in the business of lending finance, accordingly there are no separate reportable segment as per Ind AS-108- Operating Segment.
- Income tax deferred tax will be determined and provided for at the end of the financial year.
- Previous period's figures have been reclassified, wherever necessary, to correspond with those of the current period.
- Investors can view the Financial Results of the Company at the Company's website: www.bircaps.com or at the websites of BSE (www.bseindia.com) and NSE (www.nseindia.com).
- The figures for the quarter ended as on March 31, 2024 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures up to the end of the third quarter. Also, the figures up to the third quarter were subject to limited review.

For and On behalf of Board
For BIRLA CAPITAL & FINANCIAL SERVICE LTD.
Minal Umesh Patel Director
Date: August 8, 2024
DIN: 07163539

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती वर्षां पिंन शाह यांच्याकडून युनिट क्र.२१, आशिवाड इंडस्ट्रीयल प्रियायवस, राम मंदिर रोड, गोरगाव पश्चिम, मुंबई-४००१०४ या जागेबाबतचे पुढील मुळ दस्तावेज दिनांक १९.०९.२०२४ रोजी प्रवास करतवेडी आहेत. १. मे. सोनल कन्स्ट्रक्शन आणि श्रीमती जसवीकारा मंगल सिंग यांच्या दरम्यान झालेला दिनांक १ एप्रिल, १९७९ रोजचा मुळ विक्री करारनामा आणि २. श्रीमती चंचलबेन गोविंदभाई राठोड आणि श्रीमती जसवीकारा मंगल सिंग आणि मे. भाज इंडस्ट्रीज यांच्या दरम्यान झालेला दिनांक २५ डिसेंबर, १९८८ रोजीचा मुळ विक्री करारनामा.

जर कोणा व्यक्तीकडे उपरोक्त दस्तावेजांचा ताबा असल्यास/त्यांना सापडल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत आणून द्यावे. अन्यथा असे समजले जाईल की, दस्तावेज कायमचे हरवले आहेत.

दिनांक: ०८.०८.२०२४

सही /- श्री. मोनाचं व्ही. शेठ
वकील मुंबई उच्च न्यायालय
११३, आशिवाड इंडस्ट्रीयल इस्टेट क्र.३, राम मंदिर रोड, गोरगाव पश्चिम, मुंबई-४००१०४.
दूर: ९८९६७३४४१०

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती डॉक विश्राम सोलंकी या खोली क्र.ए.५, चारकोप (१) अमर न्योती कोहोमोर्सि.ल.पॉन्ट क्र.५५८, आराससी-५९, सेक्टर ५, चारकोप, कांडिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७ (वायूचे सरत खोली जाग म्हणून संदर्भ) वा जागेच्या मालक आहेत. ज्याअर्धी दिनांक १७.०३.१९९४ रोजीचा करारनामा पुढील मुलक श्री. प्रताप गोविंद सुतार यांनी सरत खोली जागेबाबत त्यांचे अधिकार, हक्क व हितस अंतिम रकाम सोलंकी यांच्या नावे विक्री केले आणि दिनांक १०.०३.२०१७ रोजीचे पत्र क्र.ओडब्ल्यू-एमएम/डीव्हाबीओ(इडब्ल्यू)/७४०/१७ नुसार म्हाडा प्राधिकरणाद्वारे त्यांच्या नावे हस्तान्तरण करण्यात आले. मुळ दस्तावेज अर्थात १) मुळ प्राप्तकर्ता श्री. प्रताप गोविंद सुतार यांच्या नावे किरित म्हाड्याचे वाटपत्र, २) स्वीकृती पत्र (स्वीकृती पत्र), ३) मुंबई नगरी विकास प्रकल्प, मुंबई-१ यांचे पत्र, ४) श्री. प्रताप गोविंद सुतार यांच्या नावे विकित इन्फोटेक लेटर, ५) म्हाडाबाबत ठरलेल्या वेळापत्रकाची पावती, ६) म्हाडा मारगांक बँक पॅनलवॉ, ७) म्हाडा प्रमाणपत्र, ८) मुळ प्राप्तकर्ता श्री. प्रताप गोविंद सुतार (फ्रॅन्का) आणि श्रीमती वी. विश्राम सोलंकी (खोलीदार) यांच्या दरम्यान झालेला दिनांक १७.०३.१९९४ रोजीचा मुळ करारनामा, ९) दिनांक १७.०३.१९९४ रोजीचा श्रुतिपूर्वी करारनामा, १०) सरत खोली जागेबाबतचे दिनांक १७.०३.१९९४ रोजीचे प्रतिज्ञापत्र हे हरलेले/मगळ झाले आहेत आणि त्यांनी याबाबत लाभाना नोट क्र.८४७५६-२०२४ अंतर्गत दिनांक ०९.०८.२०२४ रोजी चारकोप पोलीस ठाणे येथे नोंद करण्यात आली.

जर कोणा व्यक्तीस याबाबत काही दावा/आक्षेप असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात खाली नमूद केलेल्या पत्त्यावर खालील स्वाक्षरीकर्त्यांकडे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, कोणताही दावा नाही किंवा दावा असल्यास ते त्याम किंवा स्वहित केले आहे.

दिनांक: ०९.०८.२०२४

सही /- (डॉ. एस.शेखाराम)
वकील उच्च न्यायालय
प्लॉट क्र.९३/डी-०९, गोरई-१, बोविली (प), मुंबई-४००१९२.

आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

(पूर्वीचे आर्ट हौसिंग फायनान्स (प्रीमिअर) लिमिटेड)

सि. कावसगिरी, १०९, १ला मजला, सेंट जॉन्स रोड, वेणुगुड, मुंबई-४०००३४. कॉर्पोरेट कार्यालय: ९१, उदोमिंग रोड ४४४, पुणे, महाराष्ट्र-४११०१५.

सिम्बुटीटाव्हेसन अँड रिस्कन्डनरन ऑफ फिनान्शियल असेट्स् अँड एफकोसिमेन्ट ऑफ सिम्बुटीटी इंडस्ट्री अँट २००२ च्या कलम १३(२) अन्वये सूचना.

खालील स्वाक्षरीकर्ता हे आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड, सरकायची कायदा २००२ च्या कलम २(१)(ए)(४) अन्वये, नोंद पता-१०७, १ला मजला, बेस्ट स्क्वायर टॉवर, नेताजी सुभाष प्लेन, विसंपूर्ण, नेवी इडो-११००३४ (वायूचे प्रतिभूत धनको) यांचे प्राधिकृत अधिकारी आहेत. यांनी ०५.०८.२०२४ रोजी विसंपूर्ण म्हणून पोषित झालेल्या खालील कर्ज खाते क्रमांकानुषंगे विद्यमान सूचना बजावली होती.

क्र.	कर्ज खाते क्रमांक	कर्जदाराचे नावे	कर्जदार व सह-कर्जदारांचा पत्ता	प्रतिभूत मालमतेचे तपशील	मागील सूचना दिनांक	धकबाकी देव रकम
१	एलएससीएलएलएम ०२७९८-१९०००६५७४	गणेश रोषा चौगुले आणि सिद्धी गणेश चौगुले	एफ/५/०९, पुनर्वसन इमारत, एफ-विंग, जय असे एमआरए कोहोली, बोवली कॉलनी जवळ, इस्टर्न एक्सप्रेस हावेल्स, चेन्नू, मुंबई, महाराष्ट्र-४०००६७ आणि प्लॉट क्र. ६०९, ६वा मजला, इमारत क्र.जे.६, कॉम्प्लेक्स एमआरए वॉगणी फेज-३ म्हणून जात, गाव-खडकावापाडा, तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र-४११०१९.	प्लॉट क्र.६०९, ६वा मजला, इमारत क्र. २४/१९, २४/२३, २४/२४, २४/१९, २४/१९, २४/१२, २४/१२, २४/३/बी, गाव-खडकावापाडा, तालुका-कर्जत, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र-४११०१९.	०६.०८.२०२४	०६.०८.२०२४ रोजी रु.१२,८४,९७७/- (एवये बारा लाख चौऱ्यांशी शार नळको सत्तयाहतर फक्त)
२	एलएससीएलएलएम ०५५१६-१७००००७७२	विजय निंबाळकर आणि वंदना निंबाळकर	सेक्टर-०३-ई, एलआयजी-१, आर.क्र.५/७, कळोली नोड रायगड, ता.पुनवेव, जिल्हा-रायगड, महाराष्ट्र-४१०२१८ आणि श्री. विजय निंबाळकर, श्री. ज्ञानदेव निंबाळकर यांचा मुलगा, एफ/६/८, सेक्टर-२, एलआयजी-२, १ला मजला, कळोली पंचवेल महाराष्ट्र-४१०२१८ आणि पत्र क्र.३५४, तालुका-खटाव, बाबले सातारा बाबले महाराष्ट्र-४१५५०७ आणि प्लॉट क्र.सी/००३, तळमजला, सुलोचना हेरिटेज, पत्र क्र.२१५, ३८३, ३८६, साईबाबा मंदिरावळ विठ्ठलकांडा रस्ता कळोली पंचवेल महाराष्ट्र-४१०२१८.	प्लॉट क्र.सी-००३, तळमजला, सुलोचना हेरिटेज म्हणून जात इमारत, सार्जे क्र.४५, हिंसा क्र.९ जी, मोनगरा क्षेत्र १० मुळे (१००० सी.मी.) प्लान-आदित्य-दोळाडी तालुका-अंबलन्या आणि उर्फ मोदी कार्यालय उलहासन जिल्हा आणि नोंदणी जिल्हा ४, पुनवेव, रायगड, महाराष्ट्र येथील मालमता.	०६.०८.२०२४	०६.०८.२०२४ रोजी रु.१५,९७,३७७/- (एवये अठरा लाख एकेचांशी शार नळको सत्तयाहतर फक्त)
३	एलएससीएलएलएम ०५५१६-१७००००७६९	विठ्ठल कुमार सुभाष वैस्नाव आणि वंदना निंबाळकर आणि रामराज लक्ष्मी वैस्नाव	प्लॉट क्र.३०२, ३रा मजला, वींग-बी, वेलोडोटी रेसिडेन्सी म्हणून जात इमारत, सार्जे क्र.४५, हिंसा क्र.९ जी, मोनगरा क्षेत्र १० मुळे (१००० सी.मी.) प्लान-आदित्य-दोळाडी तालुका-अंबलन्या आणि उर्फ मोदी कार्यालय उलहासन जिल्हा आणि नोंदणी जिल्हा ४, पुनवेव, रायगड, महाराष्ट्र येथील मालमता.	प्लॉट क्र.३०२, ३रा मजला, वींग-बी, वेलोडोटी रेसिडेन्सी म्हणून जात इमारत, सार्जे क्र.४५, हिंसा क्र.९ जी, मोनगरा क्षेत्र १० मुळे (१००० सी.मी.) प्लान-आदित्य-दोळाडी तालुका-अंबलन्या आणि उर्फ मोदी कार्यालय उलहासन जिल्हा आणि नोंदणी जिल्हा ४, पुनवेव, रायगड, महाराष्ट्र येथील मालमता.	०६.०८.२०२४	०६.०८.२०२४ रोजी रु.१८,५७,०३०/- (एवये अठरा लाख सत्तेचांशी शार नळको सत्तयाहतर फक्त)

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ६० दिवसांत धकबाकी रकम जमा करावी अन्यथा येथे नमूद प्रतिभूत मालमतेत दिलेल्या संदर्भावर प्रतिभूत हिताची अंमलबजावणी करण्याचा अधिकार वापरला जाईल. सदर सूचना ही एलएचएफएचकेड उल्लभ कोणत्याही पुढीहातांशिवाय देण्यात येत आहे.

कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमता सोडवणे घेण्यासाठी उल्लभ वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. सही /- प्राधिकृत अधिकारी आर्ट हौसिंग फायनान्स (इंडिया) लिमिटेड

विधी स्पेशॅलिटी फूड इनग्रॅडिएन्ट्स लिमिटेड

सीआयएन:एल२४१५०एमएच५९९४पीएलसी०७६५५६

नोंदणीकृत कार्यालय: ई/२७, कॉम्पस सेंट, ७८, लाइव्हेट रोड, मुंबई-४०००३४.

दुरध्वनी: क्र.०२२-६१४०६६६६, **फॅक्स:** ०२२-२३४२९१८०.

ई-मेल: mitesh.manek@vidhifoods.com, वेबसाइट: https://vidhifoods.com

३० जून, २०२४ रोजी संपलेल्या प्रथम तिमाहीकरिता अलेखापरिचित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु.लाखात)

	एकमेव		एकत्रित	
	संपलेली तिमाही ३०.०६.२०२४ (अलेखापरिचित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२४ (अलेखापरिचित)	संपलेली तिमाही ३०.०६.२०२३ (अलेखापरिचित)	संपलेली तिमाही ३१.०३.२०२३ (अलेखापरिचित)
तपशील				
कार्यालयातून एकूण उत्पन्न	३३५१.९२	८०९३.४३	३३५१.९२	८०९३.४३
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अत्यावयलक आणि/किता विशेष साधारण बाबोत्तर)	११८८.८१	११०७.९५	११८८.८१	११०७.९५
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादनामक आणि/किता विशेष साधारण बाबोत्तर)	११८८.८१	११०७.९५	११८८.८१	११०७.९५
कर्नांतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अत्यावयलक आणि/किता विशेष साधारण बाबोत्तर)	८४५.६३	१०९५.५५	८४५.६३	१०९५.५५
कालावधीकरिता एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीकरिता सर्वसाधारण नफा/(तोटा) (करांतर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (करांतर) इतर समभाग उत्पन्न प्रतिभूत (रु.५/- धकबाकी)	८४५.६३	१०९५.५५	८४५.६३	१०९५.५५
मूळ सौमिकृत	१६९	२९२	१६९	२९२

<